

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय तंत्रनिकेतन/ शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदविका)/ हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरींग टेक्नोलॉजी/ मुद्रणतंत्र संस्था यांमधील गट-अ (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे सन २०१७-१८ या वर्षातील कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याकरिता प्राथमिक परिरक्षक, अतिरिक्त परिरक्षक व Organization Unit (OU) च्या नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक :- संकिर्ण- १११८/प्र.क्र. २४/१८/तांशि-७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक : १६ मे, २०१८

संदर्भ :- शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सीएफआर-१२१७/ प्र.क्र.१३१/ तेरा, दि.१५ डिसेंबर, २०१७.

शासन परिपत्रक :-

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन दि. १५.१२.२०१७ च्या शासन परिपत्रकानुसार सन २०१७-१८ या वर्षापासून गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविणे प्रस्तावित आहे.

२. सदर दि. १५.१२.२०१७ च्या शासन परिपत्रकातील परिच्छेद -५ मध्ये नमूद केल्यानुसार शासकीय तंत्रनिकेतन/शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदविका)/हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरींग टेक्नोलॉजी/ मुद्रणतंत्र संस्था यांमधील गट-अ (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यासाठी प्राथमिक परिरक्षक (Primary Custodian), अतिरिक्त परिरक्षक (Alternate Custodian), कार्यालयनिहाय युनिट (Organization Unit) व पार व्यवस्थापक यांची नियुक्ती शासन स्तरावरून करण्यात येत असून ती सोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" प्रमाणे राहिल.

३. अतिरिक्त परिरक्षक यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील Organization Unit (OU) मधील अधिका-यांचे कार्यमूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी, OU मधील अधिका-यांच्या संख्येनुसार एक किंवा अधिक पार व्यवस्थापक नियुक्त करावेत.

४. याप्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या प्राथमिक परिरक्षक (Primary Custodian), अतिरिक्त परिरक्षक (Alternate Custodian), कार्यालयनिहाय युनिट (Organization Unit) व पार व्यवस्थापक यांनी संदर्भाधीन शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग दि.१५.१२.२०१७ मधील सूचनांनुसार कर्तव्य व जबाबदा-या पार पाडण्याची दक्षता घ्यावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्र. २०१८०५१६१६२८३९८८०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुधीर जया शेटी)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- २) सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर,
- ३) सर्व प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत),
- ४) प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदवीका), कराड, (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत),
- ५) प्राचार्य, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नोलॉजी, पुणे/नागपूर (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत),
- ६) प्राचार्य, मुद्रणतंत्र संस्था, मुंबई (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत),
- ७) उपसचिव, (कार्यासन क्र.तेरा), सामान्य प्रशासन विभाग,
- ८) अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
- ९) निवड नस्ती/तांशि-७.

शासन परिपत्रक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र.संकिर्ण-१११८/प्र.क्र.२४/१८/तांशि-७, दि.१६ मे, २०१८ सोबतचे परिशिष्ट-“अ”			
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन/ शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदविका)/ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नोलॉजी व मुद्रणतंत्र संस्था यांमध्ये कार्यरत गट-अ (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याकरिता नियुक्त केलेले प्राथमिक परिरक्षक, अतिरिक्त परिरक्षक व Organization Unit (OU) खालीलप्रमाणे:-			
अ. क्र	प्राथमिक परिरक्षक (Primary Custodian)	अतिरिक्त परिरक्षक (Alternate Custodian)	Organization Unit (OU)
१	संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई	१) सह संचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, मुंबई	१) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई २) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे ३) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, पेण ४) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी ५) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, मालवण ६) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, विक्रमगड ७) प्राचार्य, शासकीय मुद्रणतंत्र संस्था, मुंबई
		२) सह संचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, पुणे	१) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, पुणे २) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर ३) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी ४) प्राचार्य, शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन, तासगांव ५) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, मिरज ६) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड ७) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर ८) प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (पदविका), कराड ९) प्राचार्य, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नोलॉजी, पुणे
		३) सह संचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, नाशिक	१) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक २) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर ३) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, धुळे ४) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव ५) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, नंदूरबार
		४) सह संचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, औरंगाबाद	१) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, औरंगाबाद २) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, बीड ३) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, हिंगोली ४) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड ५) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जालना ६) प्राचार्य, पु.ला.शासकीय तंत्रनिकेतन, लातूर

			<p>७) प्राचार्य, शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन, लातूर</p> <p>८) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड</p> <p>९) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानाबाद</p> <p>१०) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जितूर</p>
	५) सह संचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, अमरावती		<p>१) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती</p> <p>२) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, मूर्तीजापूर</p> <p>३) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, खामगांव</p> <p>४) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम</p> <p>५) प्राचार्य, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, यवतमाळ</p> <p>६) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ</p> <p>७) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अचलपूर</p>
	६) सह संचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, नागपूर		<p>१) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर</p> <p>२) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, साकोली</p> <p>३) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, ब्रम्हपुरी</p> <p>४) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली</p> <p>५) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया</p> <p>६) प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, आर्वी</p> <p>७) प्राचार्य, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरिंग टेक्नोलॉजी, नागपूर</p>

(सुधीर जया शेटी)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन